

 गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.

निदेश क्र. ४५/२०१७.

जात/जमाती आणि वर्ग यांच्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेवर निवडून देण्यासाठी राखीव प्रवर्गांचे आळीपाळीने देण्यात येणारे आरक्षण चिठठया टाकून सोडतीद्वारे ठरविण्यात येण्यासाठीच्या पध्दतीचा निदेश, २०१७.

ज्याअर्थी, महाराष्ट्र विद्यापीठे अधिनियम, १९९४ ला निरस्त करून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ अस्तित्वात येवून यांचा अंमल १ मार्च २०१७ पासून महाराष्ट्र राज्यामधील अकृषी विद्यापीठासाठी सुरु करण्यात आला;

आणि

ज्याअर्थी, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ हा महाराष्ट्र राज्यातील अकृषी विद्यापीठांना लागू असल्यामुळे या अधिनियमाचा अंमल गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीसाठी १ मार्च २०१७ पासून सुरु झाला (संदर्भासाठी याला यापुढे अधिनियम असे संबोधण्यात येईल.);

आणि

ज्याअर्थी, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम २६ चे उपकलम (२) मध्ये व्यवस्थापन परिषदेचा समावेश विद्यापीठाच्या प्राधिकरणामध्ये करण्यात आला आहे;

आणि

ज्याअर्थी, व्यवस्थापन नामक प्राधिकरणामध्ये कोणत्या सदस्यांचा समावेश असेल यासंबंधी अधिनियमातील कलम ३० च्या उपकलम (४) मध्ये प्रयोजन करण्यात आले असून अधिनियमातील कलम ३० (४) (च), (छ), (ज), आणि (झ) मधील तरतुद खाली नमुद असल्यानुसार आहे :-

“(च) अधिसभेचे सदस्य असतील अशा, प्राचार्यांमधून अधिसभेने निवडून द्यावयाचे दोन प्राचार्य, ज्यापैकी एक, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्ग या प्रवर्गातून निवडून आलेले आहेत अशा प्राचार्यांमधून आळीपाळीने निवडण्यात येईल;

(छ) अधिसभेचे सदस्य असतील अशा, अध्यापक व विद्यापीठ अध्यापक यामधून अधिसभेने निवडून द्यावयाचे, जे मान्यताप्राप्त संस्थेचे प्राचार्य किंवा संचालक नाहीत असे दोन अध्यापक, ज्यापैकी एक, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्ग या प्रवर्गातून निवडून आलेले आहेत अशा, अध्यापक व विद्यापीठ अध्यापक यांच्यामधून आळीपाळीने निवडण्यात येईल;

(ज) अधिसभेचे सदस्य असतील अशा व्यवस्थापन प्रतिनिधीमधून अधिसभेने निवडून द्यावयाच्या व्यवस्थापन प्रतिनिधीपैकी दोन प्रतिनिधी, परंतु त्याच व्यवस्थापनाकडे लागोपाठ दुसरे संस्थात्मक प्रतिनिधीत्व असणार नाही;

परंतु, या खंडान्वये दोन प्रतिनिधीपैकी एक सदस्य अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा इतर मागासवर्ग प्रवर्गामधून आळीपाळीने निवडून देण्यात येईल;

(झ) अधिसभेच्या निवडून दिलेल्या नोंदणीकृत पदवीधर संदस्यामधून अधिसभेने निवडून दिलेले दोन नोंदणीकृत पदवीधर, ज्यांपैकी एका नोंदणीकृत पदवीधरास अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्ग प्रवर्गामधून आळीपाळीने निवडून देण्यात येईल.”

आणि

ज्याअर्थी, अधिनियमातील कलम ३० (४) (च), (छ), आणि (झ) मधील तरतुदी अंतर्गत प्रत्येक खंडातील एक सदस्य अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागास वर्ग या प्रवर्गातून निवडून आलेल्या संदस्यामधून आळीपाळीने निवडून देण्याची तरतुद करण्यात आली आहे;

आणि

ज्याअर्थी, अधिनियमातील कलम ३० (४) (ज) मधील तरतुदी अंतर्गत या खंडातील एक सदस्य अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा इतर मागास वर्ग या प्रवर्गातून निवडून आलेल्या संदस्यामधून आळीपाळीने निवडून देण्याची तरतुद करण्यात आली आहे;

आणि

ज्याअर्थी, अधिनियमातील कलम २८ (२) (ण), (त), (द) आणि (न) मधील तरतुदी अंतर्गत अधिसभेवर निवडून द्यावयाच्या अनुक्रमे प्राचार्य, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, अध्यापक आणि नोंदणीकृत पदवीधर यांच्या निवडणुकीसाठी निदेश क्र. १ – A of 2017, १ – B of 2017, १ – C of 2017 आणि १ – E of 2017 हे दिनांक १/७/२०१७ रोजी कुलगुरुंनी अधिनियमातील कलम १२ (८) मधील तरतुदी अंतर्गत त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारात प्रसारीत केले आहेत;

आणि

ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी “महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०१७ हा दिनांक २६ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रख्यापित केला आहे;

आणि

ज्याअर्थी, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०१७ द्वारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम ३० मध्ये, पोटकलम (४) नंतर खाली नमुद असलेले परंतुक जादा दाखल करण्यात आले आहे;

“परंतु या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतनंतर व्यवस्थापन परिषदेच्या प्रारंभीच्या मुदतीसाठी, खंड (च), (छ), (ज) व (झ) खालील प्रवर्गातील उमेदवाराच्या निवडणूकीकरीता उक्त खंडान्वये राखीव प्रवर्गाचे आळीपाळीने देण्यात येणारे आरक्षण हे, कुलगुरुकडून चिठ्या टाकून काढलेल्या सोडतीद्वारे ठरविण्यात येईल, आणि अशा चिठ्यांची सोडत काढतांना, प्रत्येक राखीव प्रवर्गातील व्यक्तीला व्यवस्थापन परिषदेवर प्रतिनिधीत्व मिळेल, याची सुनिश्चिती करण्यात येईल.”

आणि

ज्याअर्थी, अधिनियमातील कलम ७१ चे उपकलम (१३) मधील तरतुदीनुसार विविध प्राधिकरणे व परिसंस्था यांच्या निवडणूका घेण्याची कार्यपध्दती ठरविण्यासाठी परिनियमामध्ये तरतुद करणे अनिवार्य आहे;

आणि

अधिनियमामध्ये तरतुद केल्यानुसार व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या सदस्यासाठी निवडणूक कार्यपध्दती ठरविण्याची बाब परिनियमाने नियमित होणारी आहे;

आणि

ज्याअर्थी, अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतनंतर व्यवस्थापन परिषदेच्या प्रारंभीच्या मुदतीसाठी कलम ३० (४) मधील खंड (च), (छ), (ज) व (झ) खालील प्रवर्गामधील निवडणूकीकरीता उक्त खंडान्वये राखीव प्रवर्गाचे आळीपाळीने देण्यात येणारे आरक्षण हे कुलगुरुकडून चिठ्या टाकून काढलेल्या सोडतीद्वारे ठरविण्यात येण्यासाठी पध्दती निर्धारित केले जाणे आवश्यक आहे;

आणि

ज्याअर्थी, चिठ्या टाकून काढावयाच्या सोडतीची पध्दती ठरविणारा परिनियम अस्तित्वात नाही;

आणि

ज्याअर्थी, चिठ्या टाकून काढावयाच्या सोडतीची पध्दती ठरविणारा परिनियम तयार करण्याची पध्दत वेळखावू आहे

आणि

ज्याअर्थी, व्यवस्थापन परिषदेवर प्रारंभीच्या मुदतीसाठी कलम ३० (४) चे खंड (च), (छ), (ज) व (झ) खालील प्रवर्गामधील उमेदवाराच्या निवडणूकीकरीता राखीव प्रवर्गाचे आळीपाळीने देण्यात येणारे आरक्षण चिठ्या टाकून काढलेल्या सोडतीद्वारे ठरविण्यात येणे अनिवार्य आहे

त्याअर्थी, मी, डॉ. एन. व्ही. कल्याणकर, कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, मला महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (८) मधील तरतुदी अंतर्गत प्राप्त असलेल्या अधिकारात, खाली नमुद असलेला निदेश प्रख्यापित करित आहे.

- १ या निदेशास “जात/जमाती आणि वर्ग यांच्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेवर निवडून देण्यासाठी राखीव प्रवर्गाचे आळीपाळीने देण्यात येणारे आरक्षण चिठठया टाकून सोडतीद्वारे ठरविण्यात येण्यासाठीच्या पध्दतीचा निदेश, २०१७.” असे संबोधवे.
- २ हा निदेश प्रख्यापित झाल्यापासून अंमलात येईल.
- ३ सभेसाठी उपस्थित असलेल्या कमीत कमी दहा व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या प्राप्त केल्यानंतरच सभेची कार्यवाही सुरु होईल.
- ४ प्रत्येक राखीव प्रवर्गातील व्यक्तीला, प्रारंभीच्या मुदतीसाठी, व्यवस्थापन परिषदेवर प्रतिनिधीत्व प्राप्त झाल्याची बाब चिठ्ठया टाकून काढलेल्या सोडतीद्वारे कुलगुरुकडून सुनिश्चिती करण्यात येईल.
- ५ चिठठया टाकून काढावयाच्या सोडतीची तारीख, वेळ आणि स्थान कुलगुरुंच्या आदेशाद्वारे निश्चित करण्यात येवून सदर सोडतीसाठी इच्छूकांना उपस्थित राहता येण्याकरीता अधिसूचनेच्या माध्यमातून विद्यापीठ संकेतस्थळावर टाकण्यात येवून वृत्तपत्रामध्ये जाहीरात/बातमी प्रकाशित करण्यात येईल.
- ६ सोडतीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीचे अध्यक्ष स्वतः कुलगुरु असतील. कुलगुरुंच्या अनुपस्थितीमध्ये, त्यांच्या आदेशानुसार सदर अध्यक्षपद प्र—कुलगुरु भुषवू शकतील.
- ७ कुलसचिव/कार्यकारी कुलसचिव सदर बैठकीसाठी सचिव म्हणुन कार्य करतील. चिठठया टाकून सोडत काढावयाची पध्दत कुलसचिवाद्वारे उपस्थितांना समजावून सांगण्यात येईल.
- ८ सोडती संबधात उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत कुलगुरुकडून निर्णय देण्यात येईल आणि देण्यात आलेला निर्णय अंतीम असेल.
- ९ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ३० (४) चा खंड (ज) मध्ये अधिसभेचे सदस्य असतील अशा व्यवस्थापन प्रतिनिधीमधून अधिसभेने व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या व्यवस्थापनाच्या २ प्रतिनिधीपैकी १ सदस्य अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा इतर मागासवर्ग यामधून आळीपाळीने निवडावयाचा आहे.

व्यवस्थापन प्रतिनिधीच्या प्रवर्गामधून एक सदस्य राखीव प्रवर्गाला आरक्षण देवून निवडावयाचा असला तरी या प्रवर्गामध्ये केवळ अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा इतर मागासवर्ग यांच्या बाबतीत आरक्षणाची तरतुद करण्यात आली आहे. या प्रवर्गामध्ये ‘भटक्या जमाती’ या प्रवर्गास स्थान देण्यात आले नाही.

करीता अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा इतर मागासवर्ग यांच्या ४ वेगवेगळ्या चिठठया टाकून उपस्थितांमधील एका इच्छूकाद्वारे

एक चिठठी काढण्यात येईल. ज्या जात/जमात/वर्ग यापैकी एकाची चिठठी काढण्यात येईल त्या जात/जमात/वर्गासाठी सदर प्रवर्गातील व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीचे पद व्यवस्थापन परिषदेतील प्रारंभीच्या मुदतीसाठी आरक्षित मानण्यात येवून त्यानुसार नंतरच्या मुदतीसाठी आळीपाळीचे आरक्षण ठरविण्यात येईल.

- १० व्यवस्थापन प्रतिनिधी मधील एका सदस्यांचे पद ज्या जात/जमात/वर्गासाठी आरक्षित झाले असेल त्या जात/जमात/वर्गाला नंतरच्या सोडतीसाठी टाकावयाच्या चिठठयामध्ये स्थान असणार नाही.
- ११ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ३० (४) चे खंड (च), (छ), व (झ) खालील प्रवर्गामधील, व्यवस्थापन परिषदेच्या प्रारंभिक मुदतीसाठी आरक्षण बिंदूची चिठठया टाकून सोडत काढण्याकरीता दोन डब्बे तयार करण्यात येतील. यापैकी पहील्या डब्यामध्ये प्राचार्य, अध्यापक व नोंदणीकृत पदवीधर असा उल्लेख असलेल्या अनुक्रमे तिन चिठठया टाकण्यात येतील आणि दुसऱ्या डब्यामध्ये वरील परिच्छेद ९ मध्ये नमुद असलेल्या जात/जमात/वर्गाची चिठठी वगळून उरलेल्या इतर जात/जमात/वर्गाच्या चार चिठठया टाकण्यात येतील. दोन्ही डब्बे एक दुसऱ्यास लागुन उपस्थितासमोर टेबलवर ठेवण्यात येतील. कुलगुरुंच्या आदेशावर चिठठी काढण्यासाठी कुलसचिव उपस्थितातील इच्छुकामधून एका व्यक्तीस चिठठी काढण्यासाठी आमंत्रित करतील. इच्छुक चिठठी काढणारी व्यक्ती एका डब्यामधील एक चिठठी एका हाताने आणि दुसऱ्या डब्यामधील एक चिठठी दुसऱ्या हाताने काढून या दोन्ही चिठठया कुलसचिवांना सोपवेल. कुलसचिव दोन्ही चिठठयांची उकल करून प्रत्येक चिठठीमध्ये नमुद असलेला मजकुर उपस्थितांना वाचून दाखवतील आणि यामजकुरांच्या अधिन राहून प्राचार्य/अध्यापक/नोंदणीकृत पदवीधर या प्रवर्गातील कोणते पद कोणत्या जात/जमात/वर्गासाठी आरक्षित झाले आहे यासंबंधीची घोषणा करतील. ही पध्दत एका डब्यामधील चिठठया संपेपर्यंत राबविण्यात येईल. ज्यावेळी दुसऱ्या डब्यामध्ये एक चिठठी उरलेली असेल त्यावेळी सोडत संपल्याची घोषणा करण्यात येईल.
- १२ चिठठया टाकून काढण्यात आलेल्या सोडतीद्वारे, व्यवस्थापन परिषदेच्या प्रारंभीच्या मुदतीसाठी जे आरक्षण बिंदू निश्चित होतील त्या बिंदूच्या नंतर येणाऱ्या आरक्षण बिंदूना विचारात घेवून प्रत्येकी एक असे चार चक्राकार तक्ते तयार करण्यात येतील.
- १३ सभेमध्ये जे कार्य आणि पध्दती अवलंबविण्यात आली आणि तिच्या अनुषंगाने जे निर्णय झालेत त्याचे कार्यवृत्त कुलसचिवांद्वारे नोंदविण्यात येवून सदर कार्यवृत्त उपस्थितांना वाचून दाखविल्यानंतर ते कायम झाल्याची घोषणा करण्यात येवून सभेची कार्यवाही संपेल.

गडचिरोली.

दिनांक : २१/१२/२०१७

(डॉ. एन. व्ही. कल्याणकर)
कुलगुरु